

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ
३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणपत्रांचा भाग असलेले वेळापत्रक
अनुसूची ब: आर्थिक विधानांचा भाग बनवणाऱ्या नोट्स

१. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (येथे "विद्यापीठ" म्हणून संदर्भित) एकत्रित आर्थिक विवरणपत्रांमध्ये (CFS) ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी विद्यापीठाच्या (स्वतंत्र) आणि खालील विभाग / संस्था / महाविद्यालयांच्या कामकाजाचे लेखापरीक्षित / अलेखित स्थिती आणि निकाल समाविष्ट आहेत:

चर्चगेट	जुहू	पुणे	गुजरात
१. मानसशास्त्र विभाग	३४. शिक्षण व्यवस्थापन विभाग	५९. SNTD कला आणि वाणिज्य महाविद्यालय (वरिष्ठ)	८६. गुजरात कॅम्पस
२.राज्यशास्त्र विभाग	३५. एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त)	६०. एसएनडीटी कला आणि वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय	८७. जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च पुणे
३.समाजशास्त्र विभाग	३६. शैक्षणिक तंत्रज्ञान विभाग	६१. एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स (वरिष्ठ)	
४. हिंदी विभाग	३७. दूरस्थ शिक्षण केंद्र	६२. एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स (ज्युनियर)	
५. वाणिज्य विभाग	३८. अन्न विज्ञान आणि पोषण विभाग	६३. वसतिगृह, पुणे	
६. रेखाचित्र आणि चित्रकला विभाग	३९. मानव विकास विभाग	६४. एसएनडीटी कॉलेज ऑफ एज्युकेशन	
७. मराठी विभाग	४०. वस्त्रोद्योग विज्ञान आणि पोशाख डिझाइन विभाग	६५. भूगोल विभाग	
८. इतिहास विभाग	४१. संसाधन व्यवस्थापन विभाग	६६. हिंदी विभाग	
९. गुजराती विभाग	४२. विस्तार शिक्षण विभाग	६७. मराठी विभाग	
१०. इंग्रजी विभाग	४३. महिला अभ्यास संशोधन केंद्र	६८. संगीत विभाग	
११. संगीत विभाग	४४. कायदा शाळा	६९. वाणिज्य विभाग	
१२. मार्गदर्शन आणि समुपदेशन विभाग	४५. एसएचपीटी कॉलेज ऑफ सायन्स	७०. रेखाचित्र आणि चित्रकला विभाग	
१३. उपयोजित भाषाशास्त्र विभाग	४६. सीयू शाह कॉलेज ऑफ फार्मसी	७१. मुख्य पीजीएसआर पुणे	
१४.अर्थशास्त्र विभाग	४७. विशेष शिक्षण केंद्र	७२. मानसशास्त्र विभाग (मराठी)	

१५. संस्कृत विभाग	४८. उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी	७३. अर्थशास्त्र विभाग	
१६. मुख्य पीजीएसआर चर्चगेट	४९. जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज	७४. पुणे ग्रंथालय	
१७. ज्ञान संसाधन केंद्र	५०. पदव्युत्तर संगणक विज्ञान विभाग	७५. सातत्य शिक्षण विभाग	
१८. लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिंग	५१. जसानी ज्वेलरी डिझाइन अँड मॅन्युफॅक्चर डिपार्टमेंट (पीव्हीपी)	७६. मुलांसाठी संवाद विभाग	
१९. एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (वरिष्ठ)	५२. पीव्ही पॉलिटेक्निक (मुख्य)	७७. पी.व्ही. कन्याशाळा (शाळा)	
२०. कला ज्युनियर कॉलेज	५३. पीव्ही पॉलिटेक्निक- स्वयं- वित्तपुरवठा अभ्यासक्रम	७८. SNDT कन्याशाळा दुय्यम मुदतीची फी	
२१. शिक्षण विभाग	५४. फॅशन डिझाइन विभाग	७९. SNDT कन्याशाळा कनिष्ठ महाविद्यालयाची मुदत फी	
२२. प्रौढ आणि सतत शिक्षण विभाग	५५. रामकृष्ण बजाज - सीएफबीपी ग्राहक शिक्षण आणि चाचणी केंद्र	८०. SNDT कन्याशाळा (माध्यमिक शाळा)	
२३. पीव्हीडीटी महिला शिक्षण महाविद्यालय	५६. एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स	८१. पीव्ही कन्याशाळा टर्म फी A/c	
२४. वसतिगृह, चर्चगेट आणि वसतिगृह, जुहू	५७. व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण केंद्र	८२. एसएनडीटी कन्याशाळा ज्युनियर कॉलेज	
२५. एनएसएस विभाग	५८. प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक, (टी अँड टी)	८३. एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालय (उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम)	
२६. पाटकर हॉल		८४. एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय (उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम)	
२७. महर्षी कर्वे मॉडेल कॉलेज फॉर वुमन, श्रीवर्धन		८५. कॅम्पस ऑफिस विभाग	
२८. एसपीपी विभाग			
२९. अनुदान विभाग			
३०. विद्यापीठ विभाग			

३१.परीक्षा विभाग			
३२.डीएसडब्ल्यू विभाग			
३३.शारीरिक शिक्षण विभाग			

२. संपूर्ण आर्थिक डेटा उपलब्ध नसल्यामुळे मागील पद्धतीनुसार: अ. खालील संस्था/निधींचे खाते आर्थिक वर्ष २०१५-१६, आर्थिक वर्ष २०१६-१७, आर्थिक वर्ष २०१७-१८, आर्थिक वर्ष २०१८-१९, आर्थिक वर्ष २०१९-२० आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यापीठाच्या एकत्रित आर्थिक विवरणपत्रांमध्ये समाविष्ट केलेले नाही:

- जिमखाना कॉलेजमधील जुहू कॅम्पसमधील विभाग/संस्थांचे लेखा (सीयू शाह विभागातील जिमखाना वगळता)
- शिक्षण महाविद्यालयाचा सुट्टीचा हिशेब
- रजिस्ट्रार बी.एड प्रवेश खाते
- अंशदायी भविष्य निर्वाह निधी ताळेबंद (आजपर्यंत समाविष्ट केलेला नाही)

मुद्दा क्रमांक (i) ते (iv) मध्ये उल्लेख केलेल्या वरील संस्था/विभागांच्या आर्थिक व्यवहारांचा समावेश न केल्याने विद्यापीठाच्या एकत्रित आर्थिक विवरणपत्रावर काय परिणाम होईल हे सध्या निश्चित करता येत नाही.

ब. खालील संस्था/विभागाचे लेखे २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विद्यापीठाच्या एकत्रित आर्थिक विवरणपत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत परंतु वेळेत लेखा लेखन पूर्ण न झाल्यामुळे ते लेखापरीक्षणात राहिले नाहीत.

- जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, पुणे (आर्थिक वर्ष २०१९-२० मध्येही लेखापरीक्षण न झालेले) [JDBIMSR Punr वेळापत्रकानुसार ताळेबंद.PDF](#)

अ. क्र.	विभाग	तपशील	२०२०-२१ (अलेखापरीक्षण केलेले)	२०१९-२० (अलेखापरीक्षण केलेले)
१.	जेडीबीआयएमएसआर, पुणे (वित्तीय बाबींचे दुसरे वर्ष)	मालमत्ता दायित्व अधिशेष/तूट	५३,१०,५११.६८ १२,०३,४६०.५३ (-)४१,०७,०५१.१५	१४,५७,५६९.०० १०,१८,८२४.०० ४,३८,७४५.००

३. आकस्मिक दायित्व

(अ)

तपशील	३१ मार्च २०२१	३१ मार्च २०२०
आयकर दायित्व	१०,२९,००० रुपये	१०,२९,००० रुपये
टीडीएस दायित्व (२६AS)	रु.१,४४,८२९	रु.३,९८,२६२.०२

असे आढळून आले की एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, जुहू (एसव्हीटी) ला आयकर कायदा, १९६१ अंतर्गत मूल्यांकन वर्ष २०१४-१५ साठी १०,२९,०००/- रुपयांची मागणी नोटीस मिळाली होती. एसव्हीटीने रु.१६४,३५०/- जमा म्हणून जे आगाऊ वेळापत्रक क्रमांक ०७ अंतर्गत दर्शविले आहे. एसव्हीटीने आयकर अपील आयुक्तांकडे आदेशाविरुद्ध अपील दाखल केले आहे. एकत्रित आर्थिक विवरणपत्र स्वीकारण्याच्या तारखेपर्यंत, अपीलाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. [Schl ७ SVT.PDF](#)

पुढे असे आढळून आले की, आयकर विभागाकडून टीडीएस न कपात केल्याबद्दल नोटिसा मिळाल्या होत्या परंतु एसएनडीटीने कोणतीही कारवाई केली नाही. विद्यापीठाच्या टीडीएस ट्रेसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, १,४४ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. विद्यापीठाच्या पॅनच्या २६ एस नुसार सरकारला कर भरण्यात ८२९/- रुपये डिफॉल्ट म्हणून दाखवत होते.

(ब) व्यवस्थापनाने केलेल्या पुनरावलोकनानुसार, विद्यापीठाविरुद्ध तृतीय पक्षाने काही दावे केले आहेत, गेल्या काही वर्षांत सदर दाव्यांचे आर्थिक मूल्य सध्या निश्चित करता येत नाही आणि ते मोजता येत नाही. व्यवस्थापनाचे असे मत आहे की विद्यापीठाकडे तथ्ये आणि कायद्याच्या आधारावर तृतीय पक्षाच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पुरेसे आधार आहेत. व्यवस्थापनाकडे प्रत्येक अहवाल तारखेला या दाव्यांचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया आहे जेणेकरून समान तरतूद करणे आवश्यक आहे की नाही हे निश्चित केले जाऊ शकते. व्यवस्थापनाच्या मते २०२०-२१ च्या आर्थिक विवरणपत्रात दाव्याची कोणतीही तरतूद करण्याची आवश्यकता नाही.

४. विद्यापीठ (स्वतंत्र) आणि विभाग/संस्थांचे राखीव आणि अधिशेष म्हणजे संचित तोटा, मागील कालावधीच्या खर्चाचे समायोजन आणि विविध संस्था/विभागांच्या मागील वर्षामधील विद्यापीठाच्या शिल्लक यांचा समावेश आहे, ज्यांचे पुनरावलोकनाधीन आर्थिक विवरणपत्रे स्वीकारण्याच्या तारखेपर्यंत राखीव निधीची योग्य स्थिती निश्चित करण्यासाठी वेगळे करणे आवश्यक आहे.

२०२०-२१ च्या आर्थिक विवरणपत्राच्या स्वीकृतीच्या तारखेपर्यंत, पृथक्करणाची प्रक्रिया प्रगतीपथावर असली तरी ती पूर्ण झालेली नाही. त्यानुसार, आवश्यक समायोजन ज्या आर्थिक वर्षात हा उपक्रम पूर्ण होईल त्या आर्थिक वर्षात केले जाईल आणि त्याचा परिणाम व्यवस्थापनाने मंजूर केला जाईल.

५. वारसा लेखाविषयक समस्यांमुळे, विद्यापीठाने काही लेखा आणि डेटा अखंडतेच्या समस्या आणि मागील वर्षामध्ये उघडण्याच्या आंतरविभागीय शिल्लक पुष्टीकरणाच्या बाबतीत उद्भवलेल्या बाबींशी संबंधित त्यांच्या आर्थिक विवरणांमध्ये नोंदवलेल्या शिल्लकींमध्ये संभाव्य त्रुटी ओळखल्या, ज्या सामंजस्याखाली आहेत आणि सामंजस्य पूर्ण झाल्याच्या वर्षात आर्थिक विवरणात आवश्यक समायोजन केले जातील.

६. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखांकन पद्धतीमध्ये नमूद केलेल्या बदलांनुसार आवश्यक असलेल्या लेखांकन संहिता स्वीकारणे:

(i) आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान, आवश्यक असल्यास, मागील कालावधीतील समायोजन संचित अधिशेषाद्वारे केले गेले आहेत, जे लेखा धोरणांमध्ये बदल करण्यासारखे आहे.

२०२०-२१ मध्ये विद्यापीठ / संस्थेसाठी मागील कालावधी समायोजनामुळे

रु. ७६,००,०५४/- (२०१९-२० रु. ३,३६,९८९/-) चालू वर्षाच्या लेखा पुस्तकांमध्ये प्रतिबिंबित होते. [वाचणी शिल्लक \[AU - सर्व एकत्रित\] ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत \[\(अनुदानित आणि विनाअनुदानित\)\].XLS](#)

७. विशेषतः, काही महत्वाचे लेखाविषयक प्रश्न (न सोडवलेले किंवा चालू असलेले) असे होते:

a) i) विद्यापीठ आणि विभाग/संस्था/महाविद्यालयांनी राखलेल्या स्थिर मालमत्ता/मृत स्टॉक मेमोरँडम रेकॉर्ड्सची पुनरावलोकन/अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरू आहे जेणेकरून परिमाणात्मक तपशील, अनुदान/देणग्यांद्वारे निधी मिळालेली मालमत्ता आणि तीन कॅम्पसमध्ये (चर्चगेट/जुहू/पुणे) संबंधित स्थिर मालमत्तेचे स्थान यासारखे संपूर्ण तपशील उघड केले जातील.

व्यवस्थापनाकडून स्थिर मालमत्तेची भौतिक पडताळणी/पुनरावलोकन आणि भांडवली काम प्रगतीपथावर नसल्यामुळे, त्यांचे अस्तित्व आणि भौतिक स्थिती निश्चित केलेली नाही. परिणामी स्थिर मालमत्ता आणि इन्व्हेंटरी आर्थिक विवरणपत्रांच्या तारखेनुसार ऐतिहासिक खर्चाने चालविली जात आहेत. व्यवस्थापनाने ज्या वर्षी (भांडवली अनुदानातून घसारा परतफेड करण्यासह) भौतिक पडताळणीच्या प्रक्रियेचा अंतिम परिणाम आणि निष्कर्ष यावर आधारित या मालमत्तांच्या ऐतिहासिक वहन मूल्यांचे समायोजन करावे लागेल.

व्यवस्थापनाच्या मते, वरील कृतींमुळे झालेल्या समायोजनांचा परिणाम, जर काही असेल तर, तो महत्वाचा असणार नाही.

ii) विद्यापीठ धोरणानुसार, लिखित मूल्यावर दर्शविलेल्या वाहनांव्यतिरिक्त स्थिर मालमत्ता एकूण मूल्यावर दर्शविली जातात. वर्षासाठी घसारा/परिशोधन (वाहनांवरील घसारा व्यतिरिक्त) घसारा राखीव मध्ये जमा केले जाते आणि ताळेबंदाच्या देयतेच्या बाजूला उघड केले जाते.

IIII) दिलेली कर्जे आणि आगाऊ रक्कम एकूण रु. ८६,८७,२१,६३७/- (मागील वर्ष: ८१,६९,८७,०९५) मध्ये विद्यापीठाच्या सामान्य कामकाजात विशिष्ट खर्च भागविण्यासाठी दिलेल्या विविध जुन्या कर्जांचा (व्यवस्थापनाने खराब म्हणून ओळखल्या गेलेल्या कर्जांसह) समावेश आहे. [पॉइंट ७\(अ\)\(ii\) २०२०-२१ मध्ये प्रगती करत आहे. XLS](#)

संबंधित आर्थिक वर्षात अंतर्निहित खर्चाची नोंद न केल्यामुळे, विद्यापीठ आणि संबंधित संस्था आणि महाविद्यालयांच्या लेखापुस्तकांमध्ये अग्रिम रक्कम असमायोजित / अपुष्ट मालमत्ता म्हणून राहिली आहे. सामंजस्य / सेटलमेंट पूर्ण झाल्याच्या वर्षात वरील खाते शिल्लक रकमेच्या वहन मूल्यांमध्ये आवश्यक समायोजन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या मते, जर काही समायोजने झाली असतील तर त्यांचा आर्थिक विवरणांवर काय परिणाम होईल हे निश्चित केलेले नाही.

विद्यापीठ आणि त्यांच्या विभागांनी/संस्थांनी विविध शीर्षकांतर्गत वसूल केलेल्या शुल्कासाठी नियंत्रण/सहाय्यक नोंदींचे अद्ययावतीकरण आणि त्यांचे अंतर्निहित लेखा रेकॉर्डशी समेट करणे हे आर्थिक विवरणपत्र स्वीकारण्याच्या तारखेपर्यंत प्रलंबित आहे. व्यवस्थापनाच्या मते, या प्रक्रियेचा अंतिम परिणाम उत्पन्न आणि खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, आर्थिक विवरणपत्रावरील परिणामाचे प्रमाण आजच्या तारखेनुसार अंदाजे सांगता येत नाही.

b) विभाग/संस्थांच्या नोंदींमध्ये, विद्यापीठ आणि इतर विभाग/संस्थांना देय असलेली थकबाकी सहज ओळखता येत नाही आणि म्हणूनच, एकत्रीकरणावर काढून टाकणे शक्य नव्हते.

c) ३१ मार्च २०२१ रोजी विद्यापीठ आणि त्यांच्या विभाग/संस्थांमध्ये, ज्यामध्ये आंतर-विभाग/संस्था यांचा समावेश आहे, थकबाकीची पुष्टी/समायोजन न झाल्याने, व्यवस्थापन सर्व आंतर-विभाग/संस्था आणि विद्यापीठ (स्वतंत्र) शिल्लक ओळखण्यासाठी/समायोजन करण्यासाठी एक व्यापक सराव हाती घेण्याचा प्रस्ताव ठेवते जेणेकरून ते GAAP च्या आवश्यकतांनुसार काढून टाकता येतील. सामंजस्याचा निव्वळ आर्थिक परिणाम ज्या वर्षी हा सराव पूर्ण होईल आणि व्यवस्थापनाने मंजूर केला जाईल त्या वर्षी समायोजित केला जाईल.

विभाग/संस्थांच्या बाबतीत विविध देणग्यांमध्ये एकूण रु. ३,९२,५५,७५०/- (मागील वर्ष: रु. ९८,१५,१८५) जिमखाना देयके म्हणून वर्गीकृत. विद्यापीठाचे व्यवस्थापन कोणत्याही बाह्य सेवा प्रदात्यांना काही देयके देणे आवश्यक आहे का हे तपासण्यासाठी सराव करेल. सामंजस्याचा एकत्रित परिणाम ज्या लेखा वर्षात पूर्ण होईल त्या वर्षात दिला जाईल. [अंतिम काम जिम एसी २०२०-२१.xlsx](#)

d) विद्यापीठ एक स्वतंत्र युनिट असल्यास, काही बँक खात्यांबाबत बँक सामंजस्य विवरणपत्रात जुने धनादेश आणि बँकेने जमा केलेले परंतु जमा न केलेले धनादेश उघड करणे सुरुच राहते. व्यवस्थापन हे योग्य खाते शीर्षक ओळखण्याच्या प्रक्रियेत आहे ज्यामध्ये हे जुने धनादेश उलटवायचे आहेत. ज्या वर्षी प्रारंभिक खाते शीर्षक ओळखण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्या वर्षी आवश्यक समायोजन केले जातील. व्यवस्थापनाचे मत आहे की हे समायोजन प्रामुख्याने स्थिर शिल्लकांशी संबंधित असेल. स्थिर शिल्लक पडताळणी आणि विश्लेषणासाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र लेखापरीक्षकाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे खालील विभाग/संस्थांसाठी ३०.०७.२०२२ च्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये स्थिर शिल्लक परिणामांची काळजी घेण्यात आली आहे:

❖ चर्चगेट, जुहू आणि पुणे कॅम्पसमधील एकूण ३० विभागांची स्थिर आणि जुन्या शिल्लकींची पडताळणी करण्यात आली:

I. **चर्चगेट कॅम्पस विभाग:**

१. विद्यापीठ वित्त विभाग
२. आयुष्यभर शिक्षण आणि विस्तार विभाग
३. इंग्रजी विभाग
४. राज्यशास्त्र विभाग
५. वाणिज्य विभाग
६. मानसशास्त्र विभाग
७. ज्ञान संसाधन केंद्र विभाग - ग्रंथालय मुंबई
८. पाटकर हॉल विभाग
९. मुंबई वसतिगृह विभाग
१०. हिंदी विभाग
११. समाजशास्त्र विभाग
१२. संगीत विभाग
१३. संस्कृत विभाग
१४. अर्थशास्त्र विभाग

II. **जुहू कॅम्पस विभाग:**

१५. पीव्ही पॉलिटेक्निक विभाग
१६. एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स विभाग
१७. पीजी संगणक विज्ञान विभाग
१८. यूएमआयटी विभाग
१९. दूरस्थ शिक्षण केंद्र विभाग
२०. जुहू येथील पदव्युत्तर गृहशास्त्र विभाग
२१. जुहू वसतिगृह विभाग

III. **पुणे कॅम्पस विभाग:**

२२. एसएनडीटी कला महाविद्यालयाचा वरिष्ठ विभाग
२३. एसएनडीटी कला महाविद्यालय, ज्युनिअर विभाग
२४. पुणे येथील शिक्षण महाविद्यालय विभाग
२५. कॉलेज ऑफ होम सायन्स विभाग वरिष्ठ
२६. कॉलेज ऑफ होम सायन्स ज्युनियर विभाग
२७. आयुष्यभर शिक्षण आणि विस्तार विभाग - उपकेंद्र
२८. पुणे वसतिगृह विभाग
२९. पीजीएसआर विभाग
३०. पुणे ग्रंथालय विभाग

e) (i) **व्यवस्थापनाने एक हाती घेतले आहे**मान्यताप्राप्त महसूल, स्थिर मालमत्ता, भांडवली काम प्रगतीपथावर, चालू मालमत्ता, प्राप्तीयोग्य, दिलेले आणि स्वीकारलेले आगाऊ/ठेवी आणि देय (सहभागी भविष्य निर्वाह निधी ट्रस्टसह) आणि चालू आणि आकस्मिक दायित्वे यांचा आढावा. या खात्यातील शिल्लकांमध्ये व्यवहार/स्थिर शिल्लक समाविष्ट आहेत, ज्याची अंतिम पुष्टी आणि सामंजस्यानंतर समायोजन आवश्यक असू शकते, ज्याचा परिणाम आर्थिक विवरण स्वीकारण्याच्या तारखेपासून वाजवी अचूकतेसह निश्चित करता येत नाही. विद्यापीठाच्या कामकाजातील प्रमुख विभागांमध्ये आर्थिक विवरण आणि महसूल खात्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक अहवालाच्या संदर्भात लेखा नियंत्रणांमध्ये एकूण सुधारणा आवश्यक आहे हे व्यवस्थापनाने ओळखले आहे. एकूण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

(ii) व्यवस्थापनाच्या मते, तृतीय पक्षाच्या पुष्टीकरणांची नोंद नसली तरी, दिलेले प्राप्ती आणि ठेवी वसूल करण्यायोग्य आहेत. वरील बाबी लक्षात घेता, आर्थिक विवरणपत्रांच्या तारखेनुसार त्यांच्या वहन मूल्यांसाठी सध्या कोणतीही तरतूद केलेली नाही.

f) पगार खर्च रु. ३७,२६,१८,६८६/- राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून त्यांना रु. पर्यंत अनुदान देण्यात आले आहे. ३६,३८,६४,००८/- ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी मिळालेल्या अनुदानापेक्षा पगार खर्चाचा अतिरिक्त खर्च ८७,५४,६७८/- रुपये "पगार अनुदान प्राप्त करण्यायोग्य" म्हणून उघड करण्यात आला आहे. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षापर्यंत (चालू आर्थिक वर्षाच्या रकमेसह) एकत्रित "पगार अनुदान प्राप्त करण्यायोग्य" रु. १,१४,८१,४५,०९९/- रुपये एकशे चौदा कोटी एकऐंशी लाख पंचेचाळीस हजार नव्याण्णव फक्त) एससीएचएल ८ पगार अनुदान प्राप्त करण्यायोग्य. पीडीएफ पगाराची नोंद २०२०-२१.xlsx

व्यवस्थापनाच्या मते, वेतन अनुदानात उघड केलेली रक्कम मूल्यांकन पूर्ण झाल्यावर प्राप्त होईल. म्हणून, खात्यांमध्ये तूट भरण्यासाठी अंदाजे तरतूद करण्याची आवश्यकता नाही.

९. विद्यापीठाने राखलेल्या निवृत्ती लाभ योजनांमध्ये योगदान देण्याबाबत खात्यांमध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही, ज्याचा परिणाम मोजता येत नाही. विद्यापीठाने राखलेल्या अंशदायी भविष्य निर्वाह निधी ट्रस्टचे खाते सामंजस्याखाली आहेत आणि जर काही असेल तर ते सामंजस्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आर्थिक वर्षात केले जातील. सामंजस्याचा आर्थिक विवरणांवर होणारा आर्थिक परिणाम सध्या निश्चित करता येत नाही.

१०. व्यवस्थापन असे प्रतिनिधित्व करते की विद्यापीठ आणि विभाग / संस्थांशी संबंधित वैधानिक देणी (उशीरा देयकेसाठी व्याज असल्यास) जी ३१ मार्च २०२१ पर्यंत थकीत होती ती सामंजस्य पूर्ण झाल्यानंतर दिली जातील.

व्यवस्थापनाचे असे मत आहे की ज्या वैधानिक अधिकाऱ्यांची थकबाकी आहे त्यापैकी कोणताही वैधानिक अधिकारी विद्यापीठाविरुद्ध सदर वैधानिक थकबाकी भरण्यास विलंब केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करणार नाही. त्यामुळे दंडात्मक शुल्कासाठी कोणतीही तरतूद आवश्यक नाही.

११. सहाय्या वेतन थकबाकीसाठी दावे सादर करणे आणि उच्च शिक्षण संचालकांकडून सहाय्या वेतन थकबाकीची परतफेड प्रलंबित असताना, सहाय्या वेतन थकबाकीसाठी वितरित केलेल्या रकमा अनुसूची ४ आणि ७ मध्ये खालीलप्रमाणे उघड केल्या आहेत - [सहाय्या वेतनासाठी चौथी पदवी.पीडीएफ](#) [७वी वी वेतन.पीडीएफ](#)

कर्मचाऱ्यांना दिलेली आगाऊ रक्कम : रु. ६९,५५,२०८

VI वेतन थकबाकीसाठी आगाऊ रक्कम मिळाली : रु. ८४,८०,२५८

सरकारकडून:

सहाय्या वेतनाविरुद्ध आगाऊ रक्कम मिळाली थकबाकी

संस्थांकडून: : रु. ८३,९७,९०९

दाव्याच्या निपटारामधून उद्धवणारा आवश्यक परिणाम दाव्याची निपटारा झाल्यावर आर्थिक वर्षात दिला जाईल.

१२. भांडवली वचनबद्धता

भविष्यातील भांडवली खर्च म्हणून अधिकृत (अॅडव्हान्सच्या एकूण रकमेसाठी) प्रदान न केलेल्या आणि भांडवली खात्यावर अंमलात आणायच्या असलेल्या अंदाजे करारांची माहिती संकलन आणि सामंजस्याखाली आहे आणि खाती स्वीकारण्याच्या तारखेपर्यंत पूर्ण झालेली नाही. संकलन आणि सामंजस्य पूर्ण झाल्यानंतर लेखा वर्षात संबंधित तपशील प्रदान केले जातील.

१३(अ) अनुदान व्यवस्थापन

व्यवस्थापनाला हे माहित आहे की कव्हर केलेल्या कालावधीत, मी अनुदानाच्या अटीचे पालन उप-प्राप्तकर्त्यांनी करावे यासाठी अनुदानांची सूचना आणि देखरेख मजबूत करणे आवश्यक आहे. विभाग/संस्थांना दिलेल्या अग्रिम रकमेतील

समायोजनाचा परिणाम भविष्यात दिला जाईल. वरील कारणांमुळे आर्थिक विवरणांवर होणारा आर्थिक परिणाम सध्या निश्चित करता येत नाही.

(ब) अनुदान वचनबद्धता आणि आकस्मिकता

प्रकल्पांसाठी मिळालेल्या अनुदानांना अनुदान मंजूरीच्या कागदपत्रात नमूद केलेल्या काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अटी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास निधी अनुदानकर्त्याला परत केला जाऊ शकतो. जरी ती शक्यता असली तरी, व्यवस्थापन आणि संबंधित प्रकल्प प्रशासन अनुदानकर्त्याला परतफेड करण्याची आकस्मिकता दूरस्थ मानतात कारण अनुदान स्वीकारून त्यांनी प्रकल्पाच्या उद्दिष्टांना अनुदानाच्या तरतुदींशी जुळवून घेतले आहे.

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांच्या बाबतीत, विद्यापीठ व्यवस्थापनाचे असे मत आहे की, महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या माजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ अंतर्गत स्थापन झाल्यामुळे, भारत सरकारकडून मिळालेल्या अनुदानांच्या संदर्भात भारत सरकारने जारी केलेले सरकारी आर्थिक नियम (GFR) लागू होत नाहीत. विद्यापीठ महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ संहिता आणि विद्यापीठाच्या विद्यमान धोरणे, नियम आणि नियमनांच्या लागूतेचे समक्रमण करण्याच्या प्रक्रियेत आहे.

१४. उत्पन्न कर आणि मूळ प्राप्तीयोग्य कर वजावट

विद्यापीठाने २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंतचे त्यांचे आयकर विवरणपत्र त्यांच्या करमुक्त स्थिती अंतर्गत तात्पुरते दाखल केले आहे. विभाग/संस्थांच्या पुस्तकांमध्ये, आर्थिक विवरणपत्रांमध्ये अनुसूची ८ "प्राप्त खाते" अंतर्गत रु. ३६,६५,९४२/- (मागील वर्ष रु. ३६,५७,९११) प्राप्त करण्यायोग्य टीडीएस दाखवण्यात आला आहे, जो सामंजस्य आणि परिणामी समायोजनांच्या अधीन आहे. त्यापैकी, आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर विवरणपत्रात रु. २७,१६,९८९/-. विद्यापीठ उर्वरित वर्षासाठी कर परताव्याचा दावा करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेत आहे. [ACK_AACTS२२११D_२०२१-२२_९४९९६७१६००२१२२१-१.pdf](#)

१५. आर्थिक विवरणपत्रांच्या तारखेनंतर घडणाऱ्या घटना

३१.०३.२०२१ रोजीच्या आर्थिक विवरणपत्रांवर परिणाम करणाऱ्या वित्तीय विवरणपत्रांच्या तारखेपासून कोणतेही महत्वाचे बदल किंवा घटना घडलेल्या नाहीत. शिवाय, वित्तीय विवरणपत्रे स्वीकारल्याच्या तारखेपर्यंत, कोणतेही महत्वाचे आणि असामान्य स्वरूपाचे व्यवहार, घटना किंवा परिस्थिती घडलेली नाही, जरी ती खात्यांमधून योग्यरित्या वगळली असली तरी, ती इतकी महत्वाची नाहीत की ज्यामुळे ऑपरेशन्सच्या परिणामांवर लक्षणीय परिणाम होईल, म्हणून व्यवस्थापनाच्या मते ते इतर कोणत्याही माध्यमातून उघड केले पाहिजेत.

१६. विद्यापीठाकडे एक TAN आणि PAN क्रमांक आहे जो संस्था/विभाग/महाविद्यालयांना TDS रिटर्न भरण्यासाठी वापरावा लागतो. विद्यापीठाने संस्था/विभाग/महाविद्यालयांना कळवले होते की TDS रिटर्न विद्यापीठाच्या TAN आणि PAN क्रमांकाचा वापर करून केंद्रीय पद्धतीने दाखल करावेत. तथापि, असे आढळून आले की काही विभागांनी स्वतःहून TDS रिटर्न भरले आहेत. आर्थिक विवरणपत्रे स्वीकारल्याच्या तारखेनुसार, TDS रिकन्सिलेशनवर वरील गोष्टींचा परिणाम निश्चित झालेला नाही.

१७. विद्यापीठ आणि संस्था आणि विभागांच्या पुस्तकांमधील जुने स्थिर शिल्लक राईट ऑफ करण्यास व्यवस्थापन मान्यता देत आहे. आर्थिक विवरणपत्रे स्वीकारण्याच्या तारखेपर्यंत, ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

१८. २७-०४-२०१२ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जसानी येथील ज्वेलरी डिझाइन आणि मॅन्युफॅक्चर विभाग आणि फॅशन डिझाइन विभागातील पदवी अभ्यासक्रम २०१२-१३ पासून बंद करण्याचा आणि २०१३-१४ पासून ज्वेलरी डिझाइनमधील पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. म्हणूनच, जून २०१५ हा जेडीएम विभागाच्या पदवी अभ्यासक्रमाचा शेवटचा कार्यकारी महिना होता. तथापि, पदविका अभ्यासक्रम चालवला जात असल्याने, त्याचे निकाल आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या एकत्रित आर्थिक विवरणांमध्ये दिसून येतात.

१९. सध्या, गुजरात कॅम्पसमध्ये विद्यापीठाकडून कोणतेही शैक्षणिक उपक्रम राबविले जात नाहीत. तथापि, प्रशासकीय कारणासाठी, गुजरात कॅम्पस अजूनही कार्यरत आहे. व्यवस्थापनाच्या वतीने, गुजरात सरकारने एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईने गुजरात राज्यात नवीन संलग्न महाविद्यालये सुरु करण्यासाठी किंवा सुरु करण्यासाठी एनओसी देण्यास थांबवल्याबद्दल आक्षेप घेतला होता. म्हणूनच, विद्यापीठाने गुजरात कॅम्पसमधील सर्व संलग्न महाविद्यालये बंद केली होती.

बंगला क्रमांक २, खट्यानगर सोसायटी, भैरवनाथ रोड, अहमदाबाद येथे असलेली ही मालमत्ता मालकीची आहे. तथापि, गुजरात कॅम्पसशी संबंधित आर्थिक बाबींच्या अनुसूची ५ मध्ये तीच मालमत्ता ६१,९३,७००/- रुपयांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. (निव्वळ मूल्य- ३१.०३.२०२१ रोजी रु. १४,१६,९१९/-). [गुजरात कॅम्पस घसारा २०२०-२१ चालू.xls](#)

२२. ही १३८९१०१०७३०२५ अंतर्गत येणाऱ्या केंद्रीकृत विभागांची यादी आहे.

[खाते क्रमांक ७३०२५.xlsx साठी विभागांची यादी](#)

चर्चगेट कॅम्पस

अ. क्र.	विभागाचे नाव
१	शिक्षण विभाग, मुंबई
२	पदवीधर इंग्रजी विभागाचे अध्यक्ष
३	हिंदी पदव्युत्तर विभागाचे अध्यक्ष
४	मराठी पदव्युत्तर विभागाचे अध्यक्ष
५	गुजराती पदव्युत्तर विभागाचे अध्यक्ष
६	संस्कृत पदव्युत्तर विभागाचे अध्यक्ष
७	राज्यशास्त्र पदव्युत्तर पदवी विभागाचे अध्यक्ष
८	मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी विभागाचे अध्यक्ष
९	एचओडी. पदव्युत्तर संगीत विभाग
१०	एचओडी. पदव्युत्तर इतिहास विभाग
११	अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी विभागाचे अध्यक्ष
१२	वाणिज्य पदव्युत्तर पदवीधर विभागाचे अध्यक्ष
१३	समाजशास्त्र पदव्युत्तर विभागाचे अध्यक्ष
१४	एचओडी. पदव्युत्तर रेखाचित्र आणि चित्रकला विभाग
१५	एचओडी पदव्युत्तर मार्गदर्शन आणि समुपदेशन विभाग
१६	उपयोजित भाषाशास्त्र विभाग
१७	विद्यार्थी कल्याण विभाग
१८	संचालक, ज्ञान केंद्र
१९	एसएचपीटी स्कूल ऑफ लायब्ररी
२०	पाटकर हॉल
२१	हॉस्टेल चर्चगेट
२२	वसतिगृह जुहू
२३	शारीरिक शिक्षण विभाग

जुहू कॅम्पस

१	अन्न विज्ञान आणि पोषण विभाग
२	मानव विकास विभाग
३	वस्त्रोद्योग विज्ञान आणि पोशाख डिझाइन विभाग
४	संसाधन व्यवस्थापन विभाग

५	विस्तार शिक्षण विभाग
६	शिक्षण तंत्रज्ञान विभाग
७	विशेष शिक्षण विभाग
८	संगणक शास्त्र विभाग
९	विश्लेषणात्मक रसायनशास्त्र विभाग
१०	जेडीबीआयएमएस विभाग
११	शिक्षण व्यवस्थापन विभाग
१२	कायदा शाळा
१३	आरसीडब्ल्यूएस विभाग
१४	जुहू ग्रंथालय
पुणे कॅम्पस	
१	एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे कॅम्पस
२	वित्त आणि खाते विभागातून एएमटी हस्तांतरित
३	मराठी विभाग
४	हिंदी विभाग
५	अर्थशास्त्र विभाग
६	वाणिज्य विभाग
७	रेखाचित्र आणि चित्रकला विभाग
८	भूगोल विभाग
९	मानसशास्त्र विभाग
१०	संगीत विभाग
११	एम.एड. विभाग.
१२	वसतिगृह
१३	कम्युनिकेशन मीडिया सेंटर
१४	पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधन, पुणे

२२. २०२०-२१ मध्ये, गेल्या वर्षी २०१९-२० च्या तुलनेत निव्वळ अधिशेषात ६.५७% वाढ झाली आहे. [अधिशेष %.xlsx](#)
२३. चालू वर्षाच्या वर्गीकरण किंवा सादरीकरणाशी सुसंगत राहण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील वर्षाचे तुलनात्मक आकडे पुनर्गठित / पुनर्रचना करण्यात आले आहेत. संकरित/मिश्र आधारावर लेखांकन पद्धतीत बदल झाल्यामुळे, चालू वर्षाचे आकडे मागील वर्षाशी तुलनात्मकदृष्ट्या अशक्य आहेत.